

# मराठी वाङ्मय मंडळ व मराठी विभाग

भवन्स महाविद्यालय , अंधेरी पश्चिम ४००००५८

दिनांक - १६.१०.१८

## वाचन प्रेरणा दिनाचा वृत्तांत

अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयाच्या मराठी विभाग व मराठी वाङ्मय मंडळाने दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे माजी पंतप्रधान आदरणीय डॉ. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन साजरा केला. प्रा. नेहा सावंत यांनी मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी 'एक तास वाचनाचा' या उपक्रमांतर्गत विविध नामवंत लेखकांच्या ललित लेखांचे वाचन वर्गात करून घेतले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यानंतर १०.३० वाजता एस. पी. जैन ऑडिटोरियम येथे एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गांधी शिक्षण भवन, जुहू बी एड महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. प्रज्ञा भोसेकर यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. प्रा. नेहा सावंत यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच प्रमुख पाहुण्यांना पुस्तकाची भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. प्रज्ञा भोसेकर यांनी 'वाचन - एक संस्कार आणि उपचार' या विषयावर अतिशय प्रेरक असे व्याख्यान दिले. डॉ. भोसेकर यांनी वाचन आणि संदर्भग्रंथ या विषयातच पी एच डी केलेली असल्यामुळे त्यांना आलेले विविध अनुभव त्यांनी व्याख्यानात मांडले. ते ऐकताना विद्यार्थी भारावून गेले होते. वाचनातून तणावमुक्ती कशी होऊ शकते? व्यक्तिमत्व विकासात वाचन कसे उपयुक्त ठरते? जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कसा मिळतो? जगण्याची उमेद कोणकोणती पुस्तके देतात? अशा अनेक मुद्द्यांवर वेगवेगळी उदाहरणे आपल्या व्याख्यानात त्यांनी दिली.

वाचनाचा संस्कार लहानपणापासूनच कसा घडवला पाहिजे, पुस्तकाच्या वाचनाबरोबरच काळाप्रमाणे जात ईबुक वाचनाचाही संस्कार बाणवला पाहिजे., याचेही त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांचे व्याख्यान केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सगळ्यांच्याच दृष्टीने प्रेरणादायी होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी, विविध विभागांचे प्राध्यापक, ग्रंथपाल, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. ज्योती मालंडकर यांनी आभार प्रदर्शन केले.

वृत्तांतलेखन - प्रा. नेहा सावंत. ( मराठी विभाग )



भवन्स महाविद्यालय, अंधेरी (प.) - ५८



मराठी विभाग आयोजित

# 'वाचन प्रेरणा दिन'

दि. १५ ऑक्टोबर, २०१८

प्रमुख पाहुण्या व व्याख्यात्या : डॉ. प्रजा भोसेकर

विषय : वाचन - एक संस्कार व उपचार

Celebrating Vaachan Prerna Diwas  
at Bhavan's College, Andheri (W)



Prof. Neha Sawant introducing the Chief  
Guest Dr. Padnya Bhosekar



Bhavan's College faculty members with Chief Guest during the Vaachan Perna Diwas on 15<sup>th</sup> October 2018